

Galaxy Surfactants Ltd.

December 15, 2023

National Stock Exchange of India Limited,

Listing Compliance Department Exchange Plaza, C-1, Block G,

Bandra Kurla Complex, Bandra (East)

Mumbai – 400 051

Scrip Symbol: GALAXYSURF

BSE Limited,

Listing Department,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai- 400001

Scrip Code: 540935

Subject: Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 - Newspaper Advertisement - Galaxy Surfactants Limited Postal **Ballot Notice**

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose copies of newspaper advertisement of the Postal Ballot Notice published on December 15, 2023 in Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) newspapers.

This is for your information and record.

Thank you, Yours faithfully, For Galaxy Surfactants Limited

Niranjan Ketkar

Company Secretary

Communication Address:

Ph: +91-22-33063700

Rupa Solitaire, Ground Floor, Unit no. 8, 12A and 14 Millennium Business Park, Mahape, Navi Mumbai, 400 710

Ph: +91-22-27616666

Fax: +91-22-27615883/27615886 e-mail: galaxy@galaxysurfactants.com

CIN: L39877MH1986PLC039877

Regd. Office: C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai-400 703, India

Website: www.galaxysurfactants.com

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the Share Certificate No. 00127316 for 150 shares earing Distinctive no(s). 035683589 to)35683648 under Folio No. 74284752 anding in the names of shareholde Ar. Madan Mahadev Turde & Mrs. Neeta Madan Turde in the books of ULTRATECH CEMENT LTD has / have been lost / misplaced stroyed and the advertiser has / have applied o the company for issue of duplicate share rtificate(s) in lieu thereof. Any person (s) who has / have claim(s) on the said shares should odge such claim(s) with the company' egistrars and transfer agents viz KFIN TECHNOLOGIES PRIVATE LIMITED, SELENIUM TOWER B, PLOT NO 31 – 32 GACHIBOWLI, FINANCIAL DISTRICT, NANAKRAMGUDA, HYDERABAD – 500 032 rithin 15 days from the date of this notice failing which the company will proceed to issue uplicate share certificate(s) in respect of the

Date: 15/12/2023 Name of the Shareholders 1. Madan Mahadev Turde Place: Mumbai 2. Neeta Madan Turde

Reference:- IN THE COURT HON'BLE SESSION COURT COURT FOR GREATER MUMBAI AT MUMBAI Revision Application No. 101/2021

Ronak Gems Private Limited Through its Managing Director Mr. Jayendra Jhaveri

VERSUS Original Complainar .Vanity Jewels Private Limited naving office at Unit No. 2013.

Ravi Industrial Estate, Near Paper Box Mahakali Caves Road, Mahal ndustrial Estate Andheri (East), Mumbai – 400 093 2.Mr. Ramkumar Pal Director of Vanity Jewels Pvt. Ltd. Aged: Adult, Occupation: Business Residing at, Flat No. A/703, Janki Niwas, Tapovan, Ram Balakdas Nagari. Malad (East), Mumbai – 400 097 3.Mr. Rajendra Ramkumar Pal Director of Vanity Jewels Pvt. Ltd. Aged: Adult, Occupation: Business Residing at, Flat No. A/703, Janki Niwas, Tapovan, Ram Balakdas Nagari Malad (East), Mumbai – 400 097 I.Mr. Ghanshyam Jaswantlal Bhavsar Director of Vanity Jewels Pvt. Ltd.Aged: Adult Occupation: Business Residing at: B/1801, Interface Heights CHSL Opp. Link Road, Malad (East), Mumbai – 400 064 5.Mr. Rameshbhai Employee / Agent of Vanity lewels Pvt. Ltd having office

Mahakali Caves Road, Mahal Industrial Estate Andheri (East), Mumbai – 400 093 Respondents Original

at Unit No. 2013, Aged: Adult,

Industrial Estate, Near Paper Box

Occupation: Service Ravi

Dear Sir. TAKE NOTICE that as per order dated 15/09/2023 passed by the Hon'ble 23rd Session Court, at Mumbai in Revision No 101/2021 filed by the applicant abovenamed Hon'ble Court directed applicant to published the advertisement in the local News Papers to secure the presence of the respondents abovenamed, the reference application is kept on 23/01/2024 before the Hon'ble Session Court at Session court for Greater Mumbai at Mumbai sharp at 11.00 am., you are requested to attend the matte along with your Say if any.



र्विक ऑफ़ बड़ीदा KHETWADI BRANCH 329/335 SHRINIW. BUILDING, OPP 7TH KHETWADI Roank of Baroda
Roan, MUMBAI 400004. 022-23823161
Email ID : khetwa@bankofbaroda.com

NOTICE TO BORROWER (UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002) (REGD. AD) Date: 05-12-2023 Place: Mumba

. M/s CHAR M TECHNOLOGIES NO 322 2 2 SOMATANE PHATA THAKURWADI ROAD TALEGOAN

DABHADE PUNE MAHARASTRA MUMBAI-410506 Mr. PRADEEP DHANJI JOTA. (Partner/ Borrower -1)

801 DHAVALGIRI NILKANTH VÌHAR CO OP HSG SCTY PIPE LINE RD VIDYAVIHAR GHATKOPAR EAST Maharashtra - 400077 5. Mr. AMIT M PUROHIT (Partner/ Borrower -2)

Dabhade Pune-410507

4. Mrs. ANU PRADEEP JOTA. (Guarantor) 801 DHAVALGIRI NILKANTH VIHAR CO OP HSG SCTY PIPE LINE RD VIDYAVIHAR GHATKOPAR EAST Maharashtra - 400077

5. Mr. MANOHAR PUROHIT (Guarantor) 57,Rajgurav Colony Talegaon Station, Katavi Near Jain Mandir Talegaon Dabhade Pune-410507

Dear Madam/Sir.

Re: Credit facilities with our KHETWADI Branch, Mumbai.

. We refer to our letters conveying sanctions of various credit facilities o arious dated and the terms of sanction. Pursuant to the above sanction yo nave availed and started utilizing the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan/credifacility accounts and the security interests created for such liability are as:

	Nature and type of facility	Limit (Rs)	O/s as on 05-07-2021 (Excluding interest)	Security agreement with brief description of securities
	Cash Credit- (CC) 04010500000052	Rs. 50,00,000.00	(Unapplied Interest Rs. 44206.05 + Un-serviced Interest Rs. 1,32,237.50 + Overdue amt of Rs.2,18,558.46 + total principal of Rs. 50,00,000/-)Total :- Rs. 53,95,002.01 + future interest	Survey no 693 1 Old Survey no 457, 1 CTS 2465
	Term Loan-1 (WCTL) 04010600001213	Rs. 25,00,000.00	(Unapplied Interest Rs. 2,426.27+ Un-serviced Interest Rs. 43,046/- + Overdue antt of Rs.89,285.70 + total principal of Rs. 16,36,904.90) Total :- Rs. 17,71,662.87 + future interest	
	Term Loan -2 (BGECL) 04010600001483		Unapplied Interest Rs. 7,587.51+ Un-serviced Interest Rs.10,752/-+ Overdue amt of Rs.83,333.32 + total principal of Rs. 11,66,666.72)Total :- Rs.12,68,339.55 + future interest	
ı	TOTAL		Rs.84,35,004.43+ future interest	

1. As per your Demand Promissory note and the Loan Agreements dated 21.02.2022 you have acknowledged your liability to the Bank to the tune of Rs. 15,00,000.00 in BGECL 2, Demand Promissory note 30.09.2020 for Rs. 75,00,000.00 in Cash Credit Account & WCTL out of the sanction limit of CC i.e. Rs. 50,00,000.00 Rs. 10,00,00.00 and Term Loan-WCTL dated 30.09.2020, your total outstanding liability is Rs. 84,35,004.43(including interest) as on 05-Dec-2023. As you are aware, you have defaulted in payment of instalments of term loan/demand loans/ Cash Credit Account which have fallen due for payment since from 04.12.2023 and theseofter.

rom 04.12.2023 and treat Account which have taken due for payment since from 04.12.2023 and thereafter.

4. Consequent upon the defaults committed by you, your loan account has beer classified as non-performing asset on 04-Dec-2023 in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and elemands you have not repaid the overdue loans including interest thereon.

demands you have not repaid the overdue loans including interest thereon.

5. Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upony out to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs.84,35,004.43 along with the interests as on the date as mentioned above, as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.

6. Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1

6. Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para

Sadu Act, which please note constructed at the rates specified in para 1 above for each credit facility until payment in full.

7. We invite your attention to sub-section 13 of section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13(13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.

8. We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/inviting quotations/ tender/private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.

9. Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands in respect of sums owing to us. Yours faithfully,

Chief Manager

Authorised Office



PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate (s) for 100 Equity Shares, Certificate Nos 139720 bearing distinctive nos. 36278836-

139720 bearing distinctive nos. 35278835-36278935 of UltraTech Cement Limited standing in the name of MANJU MALIK has/have been lost or mislaid and the undersigned has / have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the called bearen. Naverse with beauty

for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, KFin Technologies Limited. Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-

500032 within one month from this date else

the company will proceed to issue duplicate Certificate(s).

Manju Malik Name of Shareholder

PUBLIC NOTICE

This is to inform to general public that Late

MR. YOGESHWAR WAMAN SHIMPI was

owner of flat no-3, in A-wing, ground floor

ouilding no 53, Known as Tapovan Nagari

Nivara Chs Ltd. Iving being and situated at

Nagari Nivara zone no 2, Gen. A. K. Vaidya Marg, Goregaon (East), Mumbai-400065.

Area 316.247 sq. ft. carpet, constructed of

land bearing survey no-239, CTS No-827/C, holding share certificate no-53/03,

shares no from 11 to 15. This is to inform

ou that late MR. YOGESHWAR WAMAN

SHIMPI has expired on 22/04/2021 leaving behind 1) MRS. RATNAMALA YOGESHWAR SHIMPI (wife) 2) MISS. KANCHAN YOGESHWAR SHIMPI

(Daughter) and MISS. CHAITALI YOGESHWAR SHIMPI (Daughter) as his

only legal heirs. Ld. Collector, Bandra has

ansferred the said flat to the name of

MRS. RATNAMALA YOGESHWAF

SHIMPI vide order no- C/KARYA-7C/KAVI

544/2023, DATED 31/08/2023. Please note

that MRS. RATNAMALA YOGESHWAR

SHIMPI is negotiating with prospective

UVERS LE MR SANTOSH PRABHAKAF

AROTE AND MRS. SWATI SANTOSH

AROTE with respect of sale of Shares

Rights, and Title & Interest in above

Any persons/entities having any rights, title

nterest, benefit, share, claim or demand ir

espect of the said Premises, or part thereof

by way of sale, transfer, exchange, lease

sub-lease, assignment, mortgage, charge

lien, inheritance, bequest, succession, gift

maintenance, easement, trust, tenancy

sub-tenancy, leave and license, receive

official assignee care-taker basis

occupation, possession, order of any cour

or tribunal or appellate tribunal, contract

development rights, partnership, any

vriting/arrangement or otherwise

nowspever, are hereby required to make

he same known in writing, along with the

documentary evidence, to the undersigned

vithin 14 (fourteen) days from the date of

publication of this notice, failing which such

right, title, interest benefits, claim o

lemand by anyone, if any shall be deeme

to be have been waived and/or abandoned

Schedule of the property

and no such claim will be deemed to exist.

All those 5 shares of Rs. 50/- each bearing

listinctive nos. 11 to 15 (both inclusive

epresented by Share Certificate no. 53/03

esidential flat no 3, A-wing, ground floor

uilding no 53, Zone no 2, Nagari Nivara

Parishad, Gen. A. K. Vaidya Marg Goregaon (East), Mumbai – 400065

Adv. Anand Sangvikar

B.A. LLB (Mumbai High Court)

Shop No. 2, above Nayak Classes

New Shopping Center, Nr. Raidhani

Bakery , Government Colony,

Bandra (East), Mumbai 400 051

Mobile : 9820434777, 9027434777

admeasuring 316.247 sq. ft. carpet area.

Place: Mumbai

Date: 15.12.2023

entioned flat.

Place : Mumbai

Date 15-12-2023

Station Road Thane Branch Near Kopineshwar Mandir, Station Road Thane (W) 400 601 : (022) 25331134

E-Mail: bom22@mahabank.co.in [Appendix IV] **POSSESSION NOTICE** [Under Rule 8(1)]

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the Bank Of Maharashtra under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002, and in exercise of the powers conferred under Sub-Section (12) of Section 13 read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002, issued a Demand Notice dated 30.09.2023 by Regd AD/Direct Delivery By Hand, calling upon the borrower, M/S Elle (Prop MR. Nimit Shrevas Mehta), to repay in full the amount of Rs. 2,53,28,975/- plus Unapplied Interest @ 12.05 % pa. w.e.f. NPA date: 28/09/2023 plus charges, costs and other expenses till date of realization within 60 days from the date of receipt of the said Notice.

The borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said rules on this 13.12.2023 The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of Bank of Maharashtra for an amount hereinabove mentioned

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Property Description: -

Flat No 2, 1st Floor, Sanket Premises Chsl, Final Plot No 457 Of Tps-Iv, S No 1415(Part), Bhavani Shankar Road, Dadar (West), Mumbai - 400028

For Bank Of Maharashtra

Rakesh Kuma Date: 13.12.2023 Chief Manager & Authorized Officer, Thane Zone

कार्यपालक अभियंता का कार्यालय पथ निर्माण विभाग, पथ प्रमण्डल, देवघर।

ई-प्रोक्योरमेंट सूचना (2nd Call)

Re-e- Tender Reference No RCD/DEOGHAR/2469/2023-24 (2nd Call दिनांक — 13.12.2023							
1.	कार्य का नाम	मधुपुर थाना चौक-पनाहाकोला-पटवाबाद पथ (कुल लम्बाई-5.375 कि0मी0) का राईडिंग क्वालिटी में					
		सुधार (Improvement of Riding Quality) कार्य।					
2	प्राक्कलित राशि (रुपये	रुपये 2,93,53,103/- (दो करोड़ तिरानबे लाख					
	में)	तिरपन हजार एक सौ तीन रुपये मात्र)।					
3.	कार्य समाप्ति की अवधि	1.5 माह (डेढ़ माह)					
4.	निविदा प्राप्ति की	08.01.2024 (12:00 बजे दिन तक)					
	अंतिम तिथि एवं समय	·					
5.	वेबसाईट पर निविदा	18.12.2023 (10:30 बजे पूर्वाह्न)					
	प्रकाशित होने की तिथि	, , , ,					
	एवं समय						
6	निविदा आमंत्रित करने	कार्यपालक अभियंता का कार्यालय, पथ निर्माण					
	वाले का नाम एवं पता	विभाग, पथ प्रमण्डल, देवघर।					
7	प्रोक्युरमेंट अधिकारी का	06432-299919					
	सम्पर्क नम्बर						
8.	ई–प्रोक्युरमेंट सेल का	0651-2446007					
	हेल्पलाईन नम्बर						

नोट –<u>अतिरिक्त जानकारी के लिए वेबसाईट http://jharkhandtenders.gov.in</u>पर देखें। कार्यपालक अभियंता पथ निर्माण विभाग, PR 313411 (Road) 23-24 (D) पथ प्रमण्डल, देवघर।

Wanted Premises

On lease Basis for Bank of Maharashtra

Bank of Maharashtra requires suitable premises preferably on Ground Floor (First Floor fo

MAHAD) with appropriate frontage and sufficient parking space on lease basis for shifting c

xisting branch and installation of ATM on lease basis. The premises requires as below

Dist. Name

RAIGAD

RAIGAD

The premises should be in an approved building confirming to the condition

stipulated by the Govt. Authorities for commercial use. The owner will obtain NOC, i

required from the concerned authority/ies for commercial use. Roof RCC, 3 phase

connection (at least 7KVA capacity), VSAT/Solar panel installation space. Interested

owners having clear title to the premises may submit their sealed offers in the prescribed format in two bids system i.e.

. Technical Bid 2. Commercial Bid in two separate sealed envelopes and the forma

Interested owners having clear title over the property may submit their sealed offers in two-bid system by date 26.12.2023 at 5:00 p.m. Offers with incomplete details.

Bank reserves the right to accept or reject any or all offers without assigning any

Offers to be submitted to: Navi Mumbai Zonal Office, CIDCO Old Admin Building

District Deputy Registrar, Co-operative Societies,

Mumbai (1) City

Malhotra House, 6th Floor, Opp. G.P.O.Fort, Mumbai-400 001

FOR DEEMED CONVEYANCE OF

reason what so ever. Offers received from other than owners will not be consid

of bid can be downloaded from our website www.bankofmahrashtra.in.

nformation and received after last date and time are liable for rejection

Offers from Brokers will not be considered.

P-17 Sector-1 Vashi, Navi Mumbai - 400703.

Huda Heights Co-Op, Hsg. Soc. Ltd.,

1. Mrs. M. Madhavi Kutty Amma

Grant Road, Mumbai - 400 007.

Grant Road Mumbai - 400 007

Bori Bunder, Mumbai - 400 001. Mr. Abbas Abdulali Patel, Director,

5. Mr. Satheesh Narayan Nair

3. Mr. Somanath Narayan Nair

4. Mrs. Yeshodhara Ukil

2. Mrs. Indira Ramchandran

385A, Arthur Road, Sane Guruji Marg,

Agripada, Byculla (West), Mumbai - 400 011.

168, Tyre House No.1, Lamington Cross Road,

Private Limited) First Floor, Waziri Manzil,

Manohar Das Street, Opp. Govt. Post Office,

Khatau Building, Ground Floor, 40 Bank Street,

702, 7th Flr. Huda Heights Co-Op. Hsg. Soc. Ltd, 385A, Arthur Road, Sane Guruji Marg, Agripada, Byculla (West), Mumbai - 400 011

All the concerned persons take notice that Huda Heights Co-op.

Hsg. Soc. Ltd., 385A, Arthur Road, Sane Guruji Marg, Agripada,

Byculla (West), Mumbai - 400 011. has applied to this office on Dated

19.10.2023 for declaration of Unilateral Deemed Conveyance (The Maharashtra Ownership Flats Regulation of the Promotion of Construction

Sale, management and Transfer Act, 1963) of the properties mentioned

natural Justice hearing of above mentioned case is fixed on dt. 08.01.2024

at 03.00 pm. To hear Opponent parties as a last chance, Failure to remain present by non applicant will result in ex-partee hearing of the application.

DESCRIPTION OF THE PROPERTY

Place of land situated at C. S. no. 1/1891, Byculla Division, Sane Guruji Marg, Agripada, Byculla (W), Mumbai - 400 011 admeasuring about

1561.35 Meters or thereabouts together with the building standing

vriting with evidence within 15 days from the date of publication of this

notice or upto next date of hearing and may remain present for hearing at the

office mentioned above. Failure to submit any say shall be presumed that

Those who have interest in said property may submit their say in

Sd/-

(Nitin Kale)

Competent Authority and

District Deputy Registrar,

Co-operative Societies, Mumbai (1) City

constructed requested of conveyance by the Applicant Society

nobody has any objection and further action will be taken.

Seal

Place: Mumbai

Date: 13/12/2023

No.DDR1/MUM/Notice/3586/2023

For said hearing Opponent was not present. Therefore on Principl

Hearing of the said application was kept on 04.12.2023 & 12.12.2023.

Opp. Old Custom House, Mumbai - 400 001.

M/s. Aquil Mukhtar Developers Pvt. Ltd,

8. Mr. Mohammed Tamseel Mohammed

M/s. Aquil Mukhtar Developers Pvt. Ltd

Jamil Qureshi, Director,

6. M/s. AQUIL MUKHTAR DEVELOPERS PVT LTD.

(Earlier known as M/s. Ameen Mukhtar Developers

Date: 15.12.2023

Chairman/Secretary,

Versus

Navi Mumbai Zonal Office,

CIDCO Old Admin Building,

Landline Nno. 022-20878354

Sector-1 Vashi, Navi Mumbai-40070

Area Required

(1000-1200) Sq. Ft.

Zonal Manage

....Applicant

....Opponents

Rank of Maharashtra Navi Mumhai 7

Application No. 47/2023

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

Centre Name

MURUD (JANJIRA)

MAHAD

ROOP ULTRASONIX LIMITED

Rend. Off: A/41. Nandkishore Industrial Estate, Off Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai 400 093. Tel. No.: 022-42111500/ Fax No.: 022-42111505 Website: www.rtulgroup.com E-mail: secretarial@rtulgroup.com

Notice is hereby given pursuant to Section 201 of the Companies Act. 2013 (the "Act"), that Rooi Ultrasonix Limited (the "Company") intends to make an application to the Central Government, in ecordance with the provisions of Section 196, 197 read with Part Lof Schedule V of the Act to seeking its approval for appointment of Mr. Anant Suryakant Trivedi (DIN: 00575030), Resident India acting as the Whole Time Director of the Company, as the Chairman and Managing Director of the Company for a period of 5 (five) years from 01st August, 2023 to 31st July, 2028.

This Notice shall also be available on the website of the Company www.rtulgroup.com. For Roop Ultrasonix Limited

Place: Mumbai Natwarlal Trived Director (DIN: 07540885)

C Galaxy **Galaxy Surfactants Limited** CIN: L39877MH1986PLC039877

Registered Office: C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai - 400 703, Mal Tel: +91 22 2761 6666, Fax: +91 22 2761 5883/2761 5886 rservices@galaxysurfactants.com; website: www.galaxysurfactants.com NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to Section 108 and Section 110 of the Companies Act 2013 (the Act), read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended (Rules), read with the General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April 2020, 11/2022 dated 28th December, 2022 and No.09/2023 dated 25th September 2023 issued b the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars), and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and any other applicable provisions of the Acts Rules, Regulations, Circulars and Notifications issued thereunder (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force and as amended from time to time), the Company has on Thursday, December 14, 2023, sent to the Members, who have registered their e-mail IDs wit Depository Participant(s) or with the Company, the Notice of Postal Ballot dated November 10, 2023 together with an Explanatory Statement pursuant to Section 102 of the Act, vide an e-mail through NSDL. The Board of Directors of the Company has appointed Mr. S. Sathyanarayanan, Practicing Company Secretary (Membership No. F4966) (C. P. No. 3251), to act as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process, in a fair and transparent manner. Members are requested to provide their assent or dissent through e-voting only. The Company has availed the services of NSDL, for facilitating e-voting to enable the Shareholders to cast their votes electronically. The detailed procedure for e-voting is enumerated in the Notes to the Postal Ballot Notice. Members are requested to note that the e-voting shall commence from Monday, December 18,2023 at 9.00 AM, (1ST) and shall end or Tuesday, January 16, 2024 at 5.00 P.M. (1ST). In line with the MCA Circulars, the Postal Ballot Notice is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Depositories. The communication of the assent or dissent of the Members would take place through the e-voting system only. The voting rights of Members shall be reckoned as or Friday, December 08, 2023 which is the 'cut-off date'. A person who is not a Member as on the 'cut-of date' should treat the Notice of Postal Ballot for information purpose only. The copy of the Postal Ballot Notice is available on the Company's website at www.galaxysurfactants.com websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.bseindia.com registered/updated their email address, bank details and other KYC details are requested to registe their details by filling the form ISR 1 available on our website at https://www.galaxysurfactants.com pdf/downloads/Form-ISR-1-Updation-of-PAN-KYC-details.pdf and send it to our RTA along wit supporting documents. Members holding shares in demarkation and it is during a long with a long with supporting documents. Members holding shares in demarkatilised mode are requested to register update their email addresses with the relevant Depository Participants. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of https://www.evoting.nsdl.com or call on: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Prajakta Pawle at evoting@nsdl.com or call or : 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Prajakta Pawle at evoting@nsdl.com or call or : 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Prajakta Pawle at evoting@nsdl.com or call or : 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Prajakta Pawle at evoting@nsdl.com or call or : 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Prajakta Pawle at evoting@nsdl.com or call or : 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Prajakta Pawle at evoting@nsdl.com or call or : 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Prajakta Pawle at evoting@nsdl.com or call or : 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Prajakta Pawle at evoting@nsdl.com or call or : 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms.

The result of the e-voting by Postal Ballot will be announced by Thursday, January 18, 2024 at the Registered Office of the Company and shall be available on the Company's website www.galaxysurfactants.com For Galaxy Surfactants Limited

December 14, 2023 Company Secretar Navi Mumba Membership No A.2000

AnandRathi

Anand Rathi Global Finance Limited Express Zone, A Wing, 8th Floor, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063 India Mobile: +91 8879607027 | Website: www.rathi.com

E-AUCTION SALE NOTICE

Notice is hereby given to the public in general and in particular to the below Borrowe Guarantors that the below described **Schedule** immovable property inter alia secured 1 Anand Rathi Global Finance Limited ["ARGFL"] (Secured Creditor), the Possession of which has been taken by the Authorised Officer of ARGFL, will be sold by an Online of Auction through website https://sarfaesi.auctiontiger.net on the date specifical nentioned in **Schedule**, on an "As is where is" & "As is what is" and "Whatever there is pasis towards recovery of total sum specifically mentioned in Schedule and the ontractual interest thereon and other cost and charges till the date of realisation fro Borrower/Guarantors as mentioned below

Name of the Borrower: (1) M/s THE MW GROUP (Borrower), Flat No 403, A Wing Bldg. No 1, Balaji Complex, Swami Samarth Math, Nandivali, Dombivali East 421201. Name of the Co-borrower/s: (2) Mr. JANARDHAN P AMIN (Co-Borrower), Flat N 03. A Wing, Bldg, No. 1. Balaii Complex, Swami Samarth Math, Nandiyali, Dombiya East 421201(3) Mrs. PRAMILA JANARDHAN AMIN (Co-Borrower), Flat No 403, A Wing Bldg. No 1, Balaji Complex, Swami Samarth Math, Nandivali, Dombivali East 421201

Schedule - 1. Flat No. 403, 04th Floor, A Wing, Building No. 01, Balaji Complex CHSL Nandivali, Seven Sisters Road, S. No. 12, H. No. 3A of Village Nandivali Panchanand Dombivali East, District-Thane, 421201, AND 2.Flat No. 106, 01st Floor, E Wing

amchandra Park CHSL, Pawar Nagar, Nandivali, S. No. 68, H. No. P of Village Nandiva tarphe Panchnand, Dombivali East, District-Thane, 421201 Outstanding Amount (as per demand Rs. 41,11,674/- (Rupees Forty One Lakhs Elever

notice along with future interest and cost) | Thousand Six Hundred and Seventy Four Only).

١	Date of Auction	15 th January, 2024
	Reserve Price	Flat No. 106: Rs. 17,28,000/- (Rupee: Seventeen Lakhs Twenty Eight Thousand Only) Flat No. 403: Rs. 45,07,650/- (Rupees Forty Fiv- Lakhs Seven Thousand Six hundred Fifty Only)
١	Earnest Money Deposit	10% of the Reserve Price
١	Minimum Bid increment Amount	Rs. 10,000/-
	Date and time of inspection of property for intending purchasers	From 10 am to 4 pm
	Date and Time for submission of Tender form along with KYC documents/Proof of EMD etc.	12 th January, 2024 Up to 4.00 PM with KYC documents
	Date & time of opening of online offers	15 th January, 2024 Between 10:00 am and 1.00 PM
- 1		

Note: The intending bidder/purchaser may visit Anand Rathi Group website www.rathi.com for detail terms and conditions regarding auction proceedings. This Publication is also 30 days' notice stipulated under rule 8(6) & 9(1) or Securit nterest (Enforcement) Rules, 2002 to the above Borrower/ Guaranto

Sd/- Anand Rathi Global Finance Limite Date: 14th December, 2023 Place: Thane

Authorized Signatory

CAPRI CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED

CIN L65921MH1994PLC173469 Read, office: 502, Tower A. Peninsula Business Park Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 Tel: 91 22 43548200; Fax: 91 22 40888160 Email: secretarial@capriglobal.in, Website: www.capriloans.in NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE is hereby given that the Company is seeking approval of its Members by way of Special

Resolutions, as approved by the Board of Directors of the Company at its meeting held on October Appointment of Mr. Subramanian Banganathan (DIN: 00125493) as an Independent Director

of the Company

Re-appointment of Mr. Aiit Mohan Sharan (DIN:02458844) as an Independent Director of the

The Postal Ballot Notice is available on the websites of the Company at www.caprilaons.in, Nationa

Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com and the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited (BSE) www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) www.nseindia.com.

In compliance with the General Circulars Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), the Company has sent the Postal Ballot Notice on December 14, 2023, only through electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, December 8, 2023 ("Cut-off Date"). A person who is not a member as on the cut of date shall treat this Notice for information purpose only. The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility to its members.

The remote e-voting period commences from 9 A.M. (IST) on Friday, December 15, 2023 and ends at 5 P.M. (IST) on Saturday, January 13, 2024. The remote e-voting module shall be disabled by NSDL reafter and e-Voting shall not be allowed beyond the aforesaid time and date The voting rights of member shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity

share capital of the Company as on the Cut-off date. The communication of assent or dissent of the Members would take place only through the remote e-voting system. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut off date will be entitled to cast their votes by remote -voting. Once the vote on the resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.

For details relating to e-voting, please refer to the Postal Ballot Notice. In case of any gueries, grievances, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com. or call or 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request at evoting@nsdl.co.in.

The Board of Directors of the Company has appointed Ms. Paval Vvas. Company Secretary (ACS 18594; CP 26152), Mumbai as the Scrutinizer for conducting the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner. The result of the Postal Ballot will be announced on or before 6.00 P.M. (IST), Tuesday, January 16

2024. The said result along with the Scrutinizer's Report would be intimated to BSE and NSE and will also be uploaded on the Company's website at www.capriloans.in. and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com For Capri Global Capital Limite

Date: December 14, 2023

Place: Mumbai

Yashesh Bhat Company Secretary ACS - 20491

Piramal

PIRAMAL ENTERPRISES LIMITED CIN: L24110MH1947PLC005719

Registered Address: Piramal Ananta, Agastya Corporate Park Opp. Fire Brigade, Kamani Junction, LBS Marg, Kurla (West), Mumbai – 400 070. Contact Person: Ms. Yogita Jadhav Website: www piramal com

ON OF INTEREST FOR SALE OF IDENTIFIED F ASSETS (STRESSED LOAN PORTFOLIO or SLP) OF PIRAMAL ENTERPRISES LIMITED

Piramal Enterprises Limited ("PEL") invites Expression of Interest ("EOI") from eligib transferee(s) as per the Master Direction - Reserve Bank of India (Transfer of Loai Exposures) Directions, 2021 dated September 24, 2021 (updated as on December 05 2022) issued by the Reserve Bank of India for the sale of identified financial assets on the books which are in the nature of wholesale real estate loans and non-convertib debentures (Stressed Loan Portfolio, referred herein and in the public notice as "SLP" under the Swiss Challenge Method based on an existing offer received from a bidder for

- a. SLP of PEL for a purchase consideration of INR 325.00.00.000/- (Indian Runee Three Hundred and Twenty Five Crores only) with cash portion equal to 15% of the purchase consideration, i.e., INR 48.75.00.000/- (Indian Rupees Forty Eight Crore) Seventy Five Lakhs only) and Security Receipts (SRs) portion equal to 85% of the purchase consideration, i.e., INR 276,25,00.000/- (Indian Rupees Two Hundred and Seventy Six Crores and Twenty Five Lakhs only) ("PEL SLP").
- The original/base bidder will have the right to match the highest bid for: (i) PEL SLP, as per the extant RBI Guidelines.
- The eligible interested applicant is required to provide bids for the PEL SLP as per the terms set out in the public notice document which can be accessed on the website of PEL (www.piramal.com) ("Public Notice Document").
- The eligible interested applicant is required to furnish an earnest money deposit for: (i) as amount of INR 5,00,00,000/- (Indian Rupees Five Crores only) for PEL SLP by way o NEFT/ RTGS/ IMPS (collectively the "Earnest Money Deposit" or "EMD"), as per the terms and conditions of the Public Notice Document.
- The aggregate principal outstanding of all accounts in the: (a) PEL SLP has a gross value as on October 15, 2023, of approximately INR 894,78,57,675/- (Indian Rupees Eigh Hundred and Ninety Four Crores Seventy Eight Lakhs Fifty SevenThousand Six Hundred and Seventy Five only)
- The sale will be conducted as per the Terms and Conditions set out in the Public Notice Document and as per the procedure set out therein. Eligible interested applicants may access the Public Notice Document on the website of PEL (www.piramal.com).
- The sale of SLP is on an "As is where is, as is what is, whatever there is and without recourse basis" as per the terms and conditions of the Public Notice Document
- Any interested party can express its interest by depositing the EMD and executing and delivering the Letter of Intent and Non-Disclosure Agreement on or before December 19 2023, to access the details of the SLP and participate in the sale process as per the term set out in the Public Notice Document.
- PEL reserves the right to alter, modify the terms and conditions of the said sale or to cance the proposed sale at any stage of the transaction, without assigning any reasor whatsoever. In the event no Letter of Intent is received on or before December 19, 2023 PEL reserves the right to conclude the sale of the SLP with the identified base bidder. The decision of PEL in this regard shall be final, binding, and conclusive. Please note that the sale shall be subject to final approval by PEL

For further details, contact the authorized officer at the above-mentioned office details. Place: Mumbai For Piramal Enterprises Limited Date: December 15, 2023

IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH

COMPANY SCHEME PETITION NO. C.P.(CAA)/290(MB)2023 CONNECTED WITH COMPANY SCHEME APPLICATION NO. C.A.(CAA)/209(MB)2023
IN THE MATTER OF SECTIONS 230 TO 232 AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 2013 AND

N THE MATTER OF COMPOSITE SCHEME OF ARRANGEMENT AMONGST SESHAASAI E-FORMS PRIVATE LIMITED AND QUPOD CECHNOVATIONS PRIVATE LIMITED AND SESHAASAI BUSINESS ORMS PRIVATE LIMITED AND THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS ND CREDITORS ("SCHEME")

SESHAASAI E-FORMS PRIVATE LIMITED, a company incorporated unde the provisions of the Companies Act, 1956, having Corporate Identification Number U72200MH2001PTC131337 and its registered office at 9, Lalwani Industrial Estate 14, Katrak Road, Wadala (West) Mumbai – 400 031 Maharashtra, India ...First Petitioner / Demerged Company / Transferor Compan

QUPOD TECHNOVATIONS PRIVATE LIMITED, a company incorporated under the Companies Act, 1956 having Corporate Identification Number U72900MH2013PTC246289 and its registered office at Unit No. 5, Lalwani Industrial Estate, G. D. Ambedkar Marg, Wadala (West), Mumbai – 400 031, Maharashtra, India ...Second Petitioner / Resulting Company

SESHAASAI BUSINESS FORMS PRIVATE LIMITED, a company ncorporated under the provisions of the Companies Act, 1956, having Corporate Identification Number U21017MH1993PTC074023 and its registered office at 9, Lalwani Industrial Estate 14, Katrak Road, Wadala (West) Mumbai 400 031, Maharashtra, India ...Third Petitioner / Transferee Compan

NOTICE OF HEARING OF COMPANY SCHEME PETITION . Company Scheme Petition under Sections 230 to 232 and other applicable

provisions of the Companies Act, 2013, for sanctioning the Composite Scheme of Arrangement amongst Seshaasai E-Forms Private Limited ("First Petitioner" or "Demerged Company" or "Transferor Company") AND Qupod Technovations Private Limited ("Second Petitioner" or "Resulting Company") AND Seshaasa Business Forms Private Limited ("Third Petitioner" or "Transferee Company" AND their respective Shareholders and Creditors ("Scheme") was presented by the Petitioner Companies on November 13, 2023 and was admitted vide Order dated November 22, 2023 by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("NCLT"). The said Company Scheme Petition is fixed for final hearing pefore the Hon'ble NCLT on January 04, 2024 at 10.30 a.m. or soon thereafter.

Any person desirous of supporting or opposing the said Company Scheme Petition should send to the Petitioner Company's Advocate - Mr. Peshwan Jehangir, Partner at peshwan.jehangir@khaitanco.com (in soft copy) and/ or M/s. Khaitan & Co., One Forbes, 3rd & 4th Floors, Dr. V. B. Gandhi Marg, Mumbai - 400 001, India (in hard copy), notice of such intentions, in writing, signed by him/ her or his/her Advocate, with his/ her full name and address, so as to reach the Petitioner's Advocate to the property of the support of the property of th Advocate not later than two days before the date fixed for final hearing of the said Company Scheme Petition. Where he/ she seeks to oppose the Company Scheme Petition, the ground of opposition or a copy of his/ her affidavit intended to b used in opposition to the Company Scheme Petition, shall be filed with the Hon'bl NCLT at 4th & 5th Floor, MTNL Exchange Building, next to G.D. Somani Marg. Chamundeshwari Nagar, Cuffe Parade, Mumbai – 400 005, Maharashtra and a copy thereof be served on the Petitioner Petitioner's Advocate, at the aforesaid address not less than two days before the date fixed for the hearing and final disposal. A copy of the Company Scheme Petition will be furnished by the undersigned to any person on payment of prescribed charges.

Dated this 15th day of December 2023

Peshwan Jehangir M/s. Khaitan & Co Advocate for the Petitioner

Place: Mumbai

Court Room No. 31 IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT MUMBAI, **COMMERCIAL SUIT NO. 383 OF 2022**

Plaint Lodged on: 19.04.2022
Plaint Admitted on: 22.06.2022
Under Order 5, Rule 2 of the Code of Civil Procedure, 1908 r/w Section 16 of the Commercial Courts Act 2015. Rule 51, Summons to answer Plaint Under Section 27, O V. rr. 1,5,7 And 8 and O.VII, r.9, of the Code of Civil Procedure.

CANARA BANK, a Banking Company, constituted and functioning under the provisions of the Banking Companies Acquisition and Transfer of Undertaking Act, 1970 having their Central Office at Bengaluru, Pin - 560002. in Karnataka State and a Branch Office at Telang Cross Road No. 3, Matunga (E), Matunga -400019.

The suit is filed by Raksha R. Patel Sr. Manager, and Power of Attorney Holder

Plaintiffs

Karunesh Shriram Mishra Alias

Karuneshkumar Shriram Mishra, as adult inhabitant, residing at 44, Bismilla Chawl, Anand Nagar, Appa Pada, Malad (East), Mumbai (Sububan) Mumbai-400097.Defendant WHEREAS the above named Plaintiffs has/have Plaint in relating to a commercial disputes in this Court against you & You are hereby summoned to file a Written disputes in this Court against you & You are nereby summoned to file a Written Statement within 30 days of service of the present summons, and in case you fail to file the Written Statement within the period on 30 days, you shall be allowed to file the Written Statement on such other day, as may be specified by the court, for reason to be recorded in writing and on payment of such cost as the court deems fit, but which shall not be later than 120 days from the date of service of summons. On expiry of One Hundred and Twenty day from the date of service of summons, you shall forfeit the right to file the Written Statement and the Court shall not allow the Written Statement to be taken on record. e taken on record :

be taken on record:
The Plaintiffs therefore, prays:

a. That the Defendant be ordered and decreed to pay to the Plaintiffs of Rs. 3,23,423.80
(Rupees Three Lakhs Twenty Three Thousand Four Hundred Twenty Three and Paise
Eighty Only) as on 17.04.2022 @ 8.95% p.a. with further interest from 19.04.2022 8.95%
p.a. (Rate of interest is floating from time to time according to the Guidelines of the
Banking) + 2% overdue interest till the entire and up-to-date dues are paid till final
payment or realization as per The Particulars of Claim at Exhibit "O" hereto.

b) That the Hon'ble Court be pleased to declare that the said Hon'ble Court be pleased
to declare that the said Honothecated Valerica era valid by mortaged/bycothecated

to the full be count be pleased to declare that the said Hypothecated Vehicle are validly mortgaged/Hypothecated to declare that the said Hypothecated Vehicle are validly mortgaged/Hypothecated charged in favour of the Plaintiffs for recovery of its dues in respect of the said aforesaid vehicle Loan facilities and that the said Hypothecated/charge is valid, subsisting and enforceable against the Defendant.

c) For such other reliefs as the nature and circumstances of the case may require.

d) That the Defendant be ordered and decreed to pay to the Plaintiffs the costs of this suit.

That the Plaintiffs be allowed to amend the Plaint as and when necessary

You are hereby summoned to appear in this Hon'ble Court in person, or by an Advocate and able to answer all material questions relating to suit, or who shall be accompanied by some person able to answer all such questions to answer the above named Plaintiff, and as the suit is fixed for the final disposal, you must produce all your witnesses and you are hereby required to take notice that in default of your appearance, the suit will be heard and determined in your absence; and you or your appearance, the solt will be field and determined in your absence, and you will bring with you any document in your possession or power containing evidence relating to the merits of the Plaintiffs case or upon which you intend to rely in support of your case and in particular for the Plaintiffs the following documents:

- Given under my hand the Seal of this Hon'ble Court.

Sd/Dated this 04th day of December 2023.

Dated this 04th day of December 2023.

Advocate Fo Plaintiff/s signature

For Registrar City Civil Court Bombay

M/s. Sanjeev Kanchan & Co.

Advocates for the Plaintiff/s

4, Milan Building, 1st Floor, 189/93 Perin Nariman Street, Fort, Mumbai - 400001

NOTE: Next Date in this Suit is 26.02.2024 Please check the status and next/further date of this Suit on the Official web-site of the City Civil & Session Court, Gr. Bombay.

जाहीर सूचना

पर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्रीमती कृष्णा हरिपदा भुई** य **म्वर्गीय हरिपदा सुबोल भुई** यांच्या पत्नी आहेत. जे फ्लॅट क्र.३१२, ३रा मजला, जे.पी. नगर र्स कोहौसोलि., जनता नगर रोड, भाईंदर पश्चिम तालुका व जिल्हा ठाणे–४०११०१ या जागेचे गलक व सदस्य होते आणि सदर सोसायटीद्वार वितरीत अनुक्रमांक ३६१ ते ३६५ धारक ५ शेअर्सचे भागप्रमाणपत्र क्र.७३ चे धारक होते. सदर **हरिपद सुबोल भुई** यांचे १३.०९.२०२३ रोजी निधन झाले आणि त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी **श्रीमती कृष्ण** हरिपदा भई, त्यांचा मुलगा श्री. मानस हरिपद भई, त्यांची अज्ञान मुलगी कुमारी नेहा हरिपदा भुई हे कायदेशीर वारसदार आहेत. तथापि श्री. मानस हरिपदा भुई (हरिपदा भुई यांचा मुलगा) व अज्ञान मुलगी **कुमारी नेहा हरिपदा भुई,** तिचे पालक आई श्री**मती कृष्णा हरिपदा भुई** यांचे मार्फत यांनी त्यांचे सर्व अधिकार, हक्क व हित माझे अशील नामे **श्रीमती कृष्णा हरिपदा भुई** यांच्या नावे सदर फ्लॅटबाबत मुक्तता करारनामा मार्फत मुक्त केले आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट व शेअर्सबाबत कोणताही दावा, अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्तांना त्यांचे **कार्यालय १०९, पार्वर्त** म्मृती, राजेश हॉटेलजवळ, स्टेशन रोड, भाईंदर (प.), जिल्हा ठाणे-४०११०१ येथे सदर सूचन प्रकाशनापासून **७ दिवसांत** कळवावे. अन्यथ दावा विचारात घेतले जाणार नाही आणि असे दाव ऱ्याग केले आहेत असे समजले जाईल.

दिनांक: १४.१२.२०२३ ॲड. भारत एम. शाह वकील उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE

ite Mr. Ramesh Khimii Sayla, member of t chagyashali Shantinagar Co-operative Housin ociety Ltd. and co-owner of Flat No. B-51/20 ector-3, Shanti Nagar, Mira Road (East), Dis Thane-401 107, died intestate on 30/11/2021 Mrs. Kanchan Ramesh Savla is claimitransfer of undivided shares and interest in capital/ property of the society belonging to the ceased in her name being co-owner, wife an one of the legal heir and successor of the leceased. Mrs. Kinjal Samir Mamania & Mr Denil Ramesh Savla, the other legal heirs of the eceased have decided to release their share om the undivided share of the deceased i anchan Ramesh Savla by entering into egistered Release Deed. Claims and objection re hereby invited from the other legal heirs an accessors of the deceased if any for transfer o ndivided shares and interest belonging to the eceased in respect of the said Flat as well as ntering into and registration of the Releas Deed, inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the Deed of Release will be executed and ne society will transfer undivided shares an terest belonging to the deceased and thereaft ny claim or objection will not be considered

K. R. TIWARI (ADVOCATE) Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane.

PUBLIC NOTICE

APPENDIX -16 (Under the Bye-Law No. 34) The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/ Property of the society.

NOTICE

SHRI. JAMNA LAL DEPURA, a Member of the White Spring A Co-op Housing Society Ltd. having address at J.T. No. 163 A1 & 2 and 165 Rivali Park Village Magathane, Borivali (East), Mumbai-400066, Maharashtra and Multibal-40006, Mahalashia and holding flat/ tenement No A -15C in the building of the society (Registration No. MUM/WR-N/HSG/TC/15789/2018-19/2018), died on 28-07-2020 without naking any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capita property of the society within a period of 1 lays from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for transfer of shares and rest of the deceased member in capital/ property of the society. If no claims bjections are received within the period rescribed above, the society shall be free o deal with the shares and interest of the leceased member in the capital/ property of the society in such manner as is society. The claims/ objections, if any eceived by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner rovided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-law of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of th society/with the secretary of the society between 10:00 A.M. to 6:00 P.M. from the date of publication of the notice till the dat f expiry of its period.

For White Spring A Co-operative

Housing Society Limited Sd/-Secretary

Date: 15/12/2023

जाहिर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. चंदन लक्ष्मणदास बेलानी हे ६५% शेअर मालक आहेत आणि **श्री. सूरेंद्र लक्ष्मणदास बेलानी** हे ३५% शेअर मालक आहेत, फ्लॅट क्र.**सी-६०३**, मीनाक्षी को.हौ.सो. लिमिटेड म्हणन जात इमारतीतील सहाव्य मजल्यावर, मार्वे रोड, ओर्लेम, मालाड (पश्चिम), मुंबई-४००६४, क्षेत्रफळ सुमारे ८८६.२५ चौ.फूट कारपेट क्षेत्र, सीटीएस क्र.१६८, १६९, १७१अ १७१अ/१, १७१ए/२, १७१ए/३ आणि १७१सी संबंधित सर्व्हे क्र. २. हिस्सा क्र. ३ गाव वलनई, तालक बोरिवली जिल्हा आणि मंबई उपनगरीय भाग असलेल्या जमिनीवर भाग प्रमाणपत्र क्र.४२ विशिष्ट शेअर क्र. २११ ते २१५. श्री. सुरेंद्र लक्ष्मणदास बेलानी यांचे दि.०२.०६.२०२३ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात मृत्यूच्या वेळी त्यांना शासित वारसाहकाच्य कायद्यानुसार श्रीमती करीश्मा सुरेंद्र बेलानी (पत्नी) हे खालील कायदेशीर वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी आहेत. कायदेशीर वारस श्रीमती करीश्मा सरेंद्र बेलानी यांनी सोसायटीला कळवले आहे की श्री. सरेंद्र लक्ष्मणदास बेलानी यांच्या त्या एकमेव हयात कायदेशीर वारस आहेत आणि वरील फ्लॅटच्या ३५% शेअर मालक म्हणून त्यांचे नाव भाग प्रमाणपत्रात हस्तांतरित करण्यासाठी सोसायटीला सचित केले आहे. कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्ती ज्यांना वर नमूद केलेले भाग प्रमाणपत्र सापडले आहे किंवा दुय्यम भाग प्रमाणपत्र जारी करण्यास आक्षेप आहे त्यांनी मीनाक्षी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. मार्चे रोड ओर्लेम, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ येथील सोसायटीच्या सचिवांना लेखी स्वरूपात कळवावे, नोंदणीकृत ए.डी. द्वारे, सहाय्यक कागदपत्रांसह ही जाहि सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत. त्यात अयशस्वी झाल्यास. असे गहीत धरले जाईल की कोणत्याही व्यक्तीचा असा कोणताही दावा नाही किंवा दावे, असल्यास, माफ केले गेले आहेत आणि सोसायटी अशा सदस्यांना दुय्यम भाग प्रमाणपत्र

मीनाक्षी कोहौसो लिमिटेड ठिकाण: मंबर्ड सही/ दिनांक: १५.१२.२०२३ मा. सचिव

नोटीस

कुर्ला महानंदा नगर सहकारी गृहनिर्माण संस्थ मर्या. पत्ता CTS-No ५०६ (पै)/ ५०३ (पै) भिमाजी बुवा कंपाउंड, न्युमिल रोड, कुर्ला मुंबई – ४०००७० या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत / रुम न D-५१५ धारण **श्री रमाकांत दत्तात्रय** अणेराव याचे तारीख २२/०४/२०१४ रोर्ज निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदा हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्य पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूर केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्वे मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भाग हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्य उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेल मोकळीक राहील, जर अशा कोणत्याही हक्व गगण्या / हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्य उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास / हरकतदारा पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचि यांच्याकडे संध्याकाळी ७ ते संध्याकाळी पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहिल

ठिकाण : मुंबई दिनांक : १५/१२/२०२३ यांच्या करिता आणि वती

> सही/ कुर्ला महानंदा नगर सहकारी गृहनिर्माण संस्था म

नोटीस या नोटीसीद्वारे तमाम लोकांना कळविण्यात येत

रामशामकृया सहकारी गृहनिर्माणसंस्थ मर्यादित) अंतिम भूखंड क्र. ५६१ (भाग) ाररचना ४. भवानी शंकर रोड. दादर (पश्चिम) मुंबई ४०००२८. संस्थेत खालील दिल्याविवरण माहितीप्रमाणे खालील मयत सभासदाच्या नावे निवासी गाळा असून त्यांच्या मृत्यपश्चात त्यांच्य खालील वारसानी त्यांच्या नावे निवासी गाळ इस्तांतरीत करणे व संस्थेचे सभासद करून ग्याकरिता संस्थेकडे लेखी अर्ज केलेले आहेत ांस्थेच्या मयत सभासदांची महाराष्ट्र सहकार्र तंस्था कायदा १९६० नियम १९६१ व उपविधीतील तरतुदीनुसार संस्थाकडे वारस नोंव केलेला अर्ज केलेल्या खालील वारसदाराव्यतिरित्त इतर कोणीही मुळ मयत सभासदांचे वारसदार असल्यास अशा व्यक्ती संस्थानी सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाच्या आत रमश्याम सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) चे अध्यक्ष, सचिव यांच्याशी पूर्वसूचना व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मळ कागदपत्र व पराव्यासह कार्यालयीन वेळेत सायं. ७ ते ९ या वेळेत संपर्क साधावा विहित मुदतीत कोणाचेही कोणत्याही प्रकारचे आक्षेप न आल्यास संस्थेकडे वारसदार म्हणन अर्ज केलेले अर्जदाराचे त्या मयत सभासदाच्य निवासी गाळयाचे कायदेशीर वारसदार आहेत असे समजन संस्था अशा अर्जदार व्यक्तीच्या नावे त्या मयत सभासदांचे भाग व संस्थेतील निवार्स गाळा हस्तांतरीत करेल व संस्थेच्या उपविधिनसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील नयत सभासद निवासी गाळाधारक व त्यांच्या

अजदार वारसाचा सूचा							
मयत सभासदाचे	मृत्यु	सदनिका	वारासाचे	नाते			
नाव	दिनांक	क्रमांक	नाव				
जोसेफ जॉन	30-92-2009	000	रोझारिओ	मुलगा			
अल्फान्सो	, ,	(अ)	जोसेफ	Ĭ			
		इमारत ३	अल्फान्सो				
मेरी जोसेफ			क्स्मीर	मुलगा			
अल्फान्सो	२१-०५-२०२३		जोसेफ ़				
जल्मम सा			अल्फान्सो				
रामशामकृया सहकारी गृहनिर्माणसंस्था (मर्यादित)							

भवानी शंकर रोड,दादर (पश्चिम), मुंबई ४०००२ अध्यक्ष / सचिव

अर्जदा

सवाना थथ सुचित करण्यात यत आहे को, मुळत: स्वागां अप मोहम्य राणिक अग्न प्रताण है औ, मुहम्पद रिफक अग्न प्रताण है औ, मुहम्पद रिफक अग्न प्रताण है औ, मुहम्पद रिफक अग्न प्रताण अग्न १८, गाव बांदिवली, तालुका अंधेरी, जिल्हा मुंबई, नोंदर्ण उप-जिल्हा वांद्रे या जागेचे संयुक्त मालक होते आणि अनुक्रमांक ५१ ते ५५ (दोन्हीसह) अंतर्गत भागप्रमाणपत्र क.११ चे ५ शेअर्सचे संयुक्त धारक होते. सदर श्री. उमर मेहमद पठाण यांचे मुंबई येथे दिनांक २१.०३.२००१ रोजी नेधन झाले आणि त्यांची पतनी **साबिरा उमर पठा**ए ानधन झाल आण त्याचा पत्ना सामवरा उसर पठाण याचेही मुंबई येथे २१:०३.२००१ रोजी निधन झाले त्यांच्या परचात १) श्री. अबुस्माईद उसर पठाण (मुलगा) २) श्री. अब्दुल कादिर उसर (मुलगा), ३) श्री. सिंकंद उसर पठाण (मुलगा), ४) श्री. शाकील हुसेन पठाण (मुलगा), ५) श्री. मुहस्मद रिफक उसर पठाण (मुलगा) है **३) झीनत उमर खान** (मुलगी) हे कायदेशीर वारसदार आहे ाणि कायदेशीर वारसदारांपैकी एक **झीनत उमर खा** प्राचित्र वर्गाच्यार वरिस्तुरानका एक क्रान्स उनर खार प्राचेही मुंबई येथे दिनांक ०१.०९.२००९ रोजी निध प्राले, त्यांच्या पश्चात १) श्री. शामून अब्दुल हादी गिरकर वर्गीय झीनत उमर खान यांचा मुलगा व श्री. मखदमअल भब्दल हादी गिरकर, स्वर्गीय झीनत उमर खान यांचा मल अज्युस हार्या निर्वाह, स्थानि ज्ञानित अनेर खान याचा सुरान्य यानी त्यांचे शेअर्स माझे अशील नामे **श्री. मुहम्मद रिफ**व् उ**मर पठाण** यांच्या नावे दिनांक ११.१०.२०२३ रोजी स्तावेज क्र.१३५७०-२००३ नुसार हमी निबंधक बीडीआर-. यांच्या समक्ष नोंद्र असलेले ११ ऑक्टोबर, २०२१ ोजीचा मुक्तता करारनामा करून मुक्त/हस्तांतर केले व्हापासून सदर फ्लॅट माझ्या अशिलाच्या वापर, वहिवाटीव ताब्यात आहे आणि भावी खरेदीदाराकडे सदर फ्लॅ वेक्री करण्याची माझ्या अशिलांची इच्छा आहे.

जाहीर सूचन

त्रर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक, अदलावदल, तारण, अधिभार, मालकी हक, न्यास, ताबा, कायदेशीर हक, जप्ती किंव अन्य इतर प्रकारे कोणताही हिताचा दावा असल्यास त्यांनी आजच्या तारखेपासून **१५ दिवसात** कळवावे. अन्यथ अशालदाव्यांच्या संदर्भाशिवाय सदर विक्री पुर्ण केली जाईल आणि पुढे कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही. ठिकाण: मुंब दिनांक: १५.१२.२०२३

पंकज कमार दिवेर्द (वकील उच्च न्यायालय कार्यालय: छविनाथ पांडे कंपाऊंड, एअर पोर्ट रोड मरोळ नाका, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९

जाहीर सूचना

विसामान्य जनतेस येथे सुचना देण्यात येत आहे की गलील अनुसुचीत नमुद केलेली मालमत्ता श्रीमती अंजन नेकुल सिधपुरा यांच्या मालकीची आहे अर्थात फ्लॅ .८. २रा मजला, क्षेत्रफळ सुमारे ४५५ चौ.फ. कार्पेट क्षेत्र, 'दी कैलाश अपार्टमेंट को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.' म्हणून ज्ञात इमारत, अंतिम प्लॉट क्र.७५ए, टीपीएस सांताक्रुझ ३, सीटीएस क्र.२९९, २९९/१ ते २९९/८, गाव वांद्रे (पुर्व), रोड क्र.०१ ीपीएस ३. खार सबवेजवळ. गोळीबार रोड. सांताक्रझ (पुर्व), मुंबई-४०००५५ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) या जागेच्या मालक आहेत.

श्रीमती अंजना निकुल सिधपुरा यांचे ०७.०५.२०२३ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे पती श्री निकुल देवशी सिधपुरा, त्यांची तीन विवाहीत मुर्ल नामे: १) श्रीमती भाविका विपुल पटेल, २) रुपल अश्विन फारिया. ३) पंकीत करण शाह आणि एक मुलगा श्री. राज निकुल सिधपुरा आहेत. श्रीमती अंजना निकुल सिधपुरा यांनी त्यांचे पती श्री. निकुल देवशी सिधपुरा यांना सदर फ्लॅटकरिता वैध नामांकन दिले आहे. माझ्या अशिलांनी तुम्हाला सुचित केले आहे की, मयता सर्व कायदेशीर वारसदारांनी फ्लॅटचे वारसदार अर्थात श्री. निकुल देवशी सिधपुरा यांच्या नावे सदर फ्लॅट हस्तांतरणास विनाअट अनुमती दिली आहे. जर कोणा व्यक्तीस. संघटनेस किंवा संस्थेस सदर फ्लॅटबाबत वारसाहक्क, शेअर, विक्री, भाडेपट्टा, परवाना बक्षीस, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा अधिकार, हक्क असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून प देवसात सर्व आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह कळवावे विहित कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास सदर फ्लॅट अशा दाव्यांच्या कोणत्याही संदर्भाशिवाय उप विधी अंतर्गत तरतुदीप्रमाणे नामांकनानुसार श्री. निकुल देवशी सिधपुरा यांच्या नावे हस्तांतर केले जाईल आणि अशा सर्व व्यक्तींचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल व आमच्यावर बंधनकारक असणार नाही. वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

क्लॅट क्र.८. २रा मजला. क्षेत्रफळ समारे ४५५ चौ.फ कार्पेट क्षेत्र, 'दी कैलाश अपार्टमेंट को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, अंतिम प्लॉट क्र.७५ए, टीपीएस सांताक्रझ ३, रोड क्र.०१, टीपीएस , खार सबवेजवळ, गोळीबार रोड, सांताक्रझ (पूर्व) मुंबई-४०००५५, सीटीएस क्र.२९९, २९९/१ ते २९९ , गाव वांद्रे (पुर्व), तालुका अंधेरी, जिल्हा व उप-जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर. तसेच सदर इमारत सन १९८० मध्ये बांधण्यात आली आहे आणि यामध्ये तळ अधिक वरील ३ मजले आहेत

दिनांक: १५.१२.२०२३ ठिकाण: मुंबई

> ॲड. वरुण शाह १०१/ए-विंग, जय अपार्टमेंट, नेहरु रोड मेरवान्स केक शॉपच्या वर, सांताक्रुझ (पुर्व)

सही/

जाहीर सूचना

श्री. अशोक वसंतलाल कानेश्रीया व श्रीमती चंदाबेन अशोक कानेश्रीया हे दुकान क्र.६, बोरिवली रॉयल गार्डन (एसऑर) कोहौसोलि., कार्टर रोड क्र.२, बोरिवली पुर्व, मुंबई-४०००६६ (यापुढे सदर दुकान म्हणून संदर्भ) या जागेमधील ६६.६६% अविभाजीत अधिकार, हक्क, शेअर व हिताचे मालक होते. यांचे अनुक्रमे १२.०९.२००० व ०५.०१.२००० रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले नामे **श्री. प्रियेश** अशोकभाई काने श्रीया व श्री. हितेन अशोकभाई कानेश्रीया आहेत.

मी. वकील तन्मय ए. राणे याद्वारे सद दकानामधील मयताचे ६६.६६% अविभाजीत अधिकार, हक्क व हित हस्तांतरणास वारसदा किंवा अन्य दावेदारांकडून सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसात सदर दुकानातील ६६.६६% अविभाजीत अधिकार, हक्क व हिताचे हस्तांतरणास त्यांचे दावा, आक्षेपबाबत दस्तावेज व पुराव्यांच्या प्रतींसह दावा किंवा आक्षेप मागवित आहे. जर खाली दिलेल्य पत्त्यावर १५ दिवसात कोणताही आक्षेप/दावा प्राप्त न झाल्यास सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत तरतुदीप्रमाणे मयताचे अधिकारासह व्यवहार करण्यास सोसायटी मुक्त असेल.

सही/ तन्मय राणे वकील उच्च न्यायालय १६३, ए-७, सखाराम भवन, एल.जे. रोड, शोभा हॉटेल समोर. सिटी लाईट थिएटरजवळ, माहिम, मुंबई-४०००१६ ठिकाण: मुंबई दिनांक: १५.१२.२०२३

PUBLIC NOTICE Late Meghasham Ramchandra Mudras

holding 50% share in membership of Flat no B/102 (Share Certificate No.071 (50 Shares) n Guruprasad CHS ltd., Swami Samartl Nagar, Cross Road No.2 Andheri (west Mumbai -400053 died on 02/01/2023 without making a nomination. The Society hereby invites claims or objections from the neir or heirs or other claimants/objector or objectors for the transfer of the said shares and interest of the deceased Member in the Capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for the said transfer. If no claims/objections are received within the eriod prescribed above, the Society shal be free to deal with the shares and interest of he Deceased Member in the Capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The Claims/objections if any, eceived by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be del with in the manner provided under the Bye laws of the Society. A copy of the registered Bye-Laws of the Society is available fo nspection by the claimants/objectors, in the office of the Society/with the Secretary of the Society or Advocate's office between 10 an to 5 pm from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Adv. Sanjeev Agawane B/29.Ashish.2nd "X' Road. Lokhandwala Complex, Andheri (w), Mumbai-53 sanjeevagawane@gmail.com

Mob - 9820826048 Date: 15/12/2023 Place: Mumbai

नवी मुंबई महानगरपालिका

निविदा सचना क्रमांक - नमंमपा/शहर अभियंता/ 390/2023-24

अभियांत्रिकी विभाग

Id	0/2023-24	
अ. क्र.	कामाचे नांव	अंदाजपत्रकिय रक्कम (रू.)
1	बेलापूर विभागातील सीवुडस से 40 व 42 येथील पदपथाची स्ट्रॅम्प कॉक्रीट करुन सुधारणा करणे	26,89,255/-
2	बेलापूर विभागातील सी.बी.डी से.1 येथील लोकशाहीर अणाभाऊ साठे उदयानातील संरक्षक भिंतीची दुरुस्ती व सुधारणा करणे तसेच अंतर्गत स्थापत्य विषयक कामांची दुरुस्ती करणे. बेलापूर विभागातील सीवुडस से 44 येथील नमुंमपा बस डेपो व सत्यम हाईट सोसायटी जवळच्या पदपथाची स्ट्रॅम्प काँक्रीट करुन सुधारणा करणे	33,03,441/-
4	बेलापूर विभागातील सी.बी.डी से.1 अे मॅगो गार्डन मधील संरक्षक भिंत तसेच अंतर्गत स्थापत्य विषयक कामांची दुरुस्ती व सुधारणा करणे तसेच उदयान विभागातील कर्मचा-यांकरिता ऑफीस रुम ची सुधारणा करणे.	46,44,850/-
	बेलापूर विभागातील आम्ममार्ग रेल्वे ब्रीज लगत	

निविदा पुस्तिका ई-टेंडरिंग (E-Tendering) संगणक प्रणालीच्या <u>nttps://nmmc.etenders.in</u> या संकेतस्थळावर व <u>www.nmmc.gov.in</u> या संकेतस्थळावर दि. 15/12/2023 रोजी प्राप्त होतील.निविदेचे सादरीकरण https://nmmc.etenders.in या संकेतस्थळावर Online करण्याचे आहे. ई-निविदा ई-टेंडरिंग (E-Tendering) प्रकियेतील कोणत्याही तांत्रिक अडचणीसाठी सदर संकेतस्थळावर दिलेल्या हेल्प डेस्क नंबरवर संपर्क करावे. कोणतीही निविदा स्विकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार मा.आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी राखून ठेवलेला आहे.

मोकळया जागेत अतिक्रमण होऊ नये म्हणून

संरक्षक भिंत बांधणे

शहर अभियंता

जाक्र-नमुंमपा/जसं/जाहिरात/997/2023 नवी मुंबई महानगरपालिका

YES BANK येस बॅंक लिमिटेड नॉदणीकृत कार्यालयः येस बँक हाऊस, पश्चिम दुतगती महामार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००५५

अ. कर्ज खाते | कर्जदाराचे नाव

दिनांकः १५.१२.२०२३

ठिकाणः महाराष्ट

शाखा: १९वा मजला, सी विंग, एम्पायर टॉवर, रिलायबल टेक पार्क, क्लोड सिटी कॅम्पस्, प्लॉट क्र.३१, ठाणे बेलापूर रोड, ऐरोळी नवी मुंबई-४००७०८

स्थावर मालमत्तेकरिता ताबा सूचना

ज्याअर्थी. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यीटायदेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲमेटम ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत **येस बँक लिमिटेड (बँक)** च; प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत खाली नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/प्रतिभती पुरवठादार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/प्रतिभूती पुरवठादार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्यरिटी इंटोस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमुद केलेल्या मालमत्तेच **ाबा** खाली नमुद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. . विशेषतः कर्जदार/प्रतिभती परवठादार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार

करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी बँकेकडे खाली नमद केलेली रक्कम तसेच त्यावरील पढील व्याज व खर्च मिळन एकत्रित रक्कम जमा करावी.

कृपया नोंद असावी की, उपरोक्त कायद्याच्या कलम १३(८) अन्वये जर विक्री किंवा हस्तांतरणाकरिता निश्चित तारखेपुर्वी . होणत्याही वेळी आम्हाला आलेला सर्व खर्च व अधिभार तसेच शुल्क यासह एकत्रित रक्कम आमच्याकडे जमा केल्यास पुढे आमच्याकडन सदर प्रतिभत मालमत्तेची विक्री अथवा हस्तांतर केले जाणार नाही आणि प्रतिभत मालमत्तेच्या विक्री किंव तांतरणाकरिता आमच्याकडन कोणतीही पुढील कारवाई केली जाणार नाही.

मागणी सचना /कर्जटार /तारण मालमनेचे तपशील तारण मालमत्तेचे वर्णन (१३(२) सचनेनसार संपर्ण पत्ता)

?3(?)

?3(?)

सही/- प्राधिकृत अधिकारी

येस बँक लिमिटेड

ठिकाण: मुंबई

,	<i>A</i>		(24(1) (24.13(11) (134.411)	एकूण दावा स्क्रम	दिनांक ताबा दिनांक
?	AFH0001 00588272	विजय एम. अलवाला, लक्ष्मी एम. अलवाला	फ्लॅट क्र.१०३, क्षेत्रफळ ३०.७० चौ.मी. कार्पेट क्षेत्र, बी विंग, इमारत क्र.१, नवकार कॉम्प्लेक्स, बदनपाडा, माकणे, सफाळे, पालघर-४०१०१२.	रु. १४,६०,८५८.८८	१८.०१.२०२३ ११.१२.२०२३ (वास्तविक)
2	AFH0068 00804122	धर्मेंद्र गोंड, पुजा धर्मेंद्र गोंड	फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, बी विंग, इमारत क्र.०६, सेक्टर क्र.८, ड्रिम सिटी, बोईसर पुर्व, पालघर-४०१५०१.	₹. १३,८३,२११.४४	२८.०२.२०२३ १२.१२.२०२३ (वास्तविक)
PA*	AFH0068 00789390	शर्मा राजनाथ, शैल कुमारी	फ्लॅट क्र.सी०२, क्षेत्रफळ ४८० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, तळमजला, सालासार नगर, इमारत क्र.०२, टाईप ए १, प्लॉट क्र.२०, माहिम, पालघर पश्चिम, पालघर-४०१४०२.	रु. १७,१२,६१५.१६	३०.०९.२०२३ १३.१२.२०२३ (वास्तविक)
8	AFH0068 00807364	विपीन कुमार प्रदीप नाग, शिवा चौरसिया	फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, क्षेत्रफळ ३०.७० चौ.मी. कार्पेट क्षेत्र, इमारत क्र.४, बी विंग, नवकार कॉम्प्लेक्स म्हणून ज्ञात कॉम्प्लेक्स, गाव माकणे, तलाठी सझा-सफाळे, ता. व जि. पालघर-४२११०२.	रु. १५,३९,९८४.२८	२०.०४.२०२३ ११.१२.२०२३ (सांकेतिक)
ષ	AFH0001 00524887	अभिषेक पांड्ये, लिलावती सभाजीत	फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, इमारत क्र.९, नवकार कॉम्प्लेक्स, गाव माकणे, तलाठी सझा- सफाळे, तालुका व जिल्हा पालघर-४०१९०२.	₹. ४,३३,३९५/-	२९.१२.२०२२ ११.१२.२०२३ (सांकेतिक)
ĸ	AFH0068 00805263 & AFH0068 00804736	चाळके संतोष भिकाजी, दिव्या संतोष चाळके	फ्लॅट क्र.२०२, क्षेत्रफळ ५८.५५ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, २रा मजला, जी विंग, नवदुर्गा कॉम्प्लेक्स को-ऑप.हौ.सो.लि., रामु कंपाऊंड, बीर सावरकर मार्ग, पारस हॉस्पिटलजवळ, विरार पुर्व-४०१३०५.	रु. २८,२१,७९४.९२	१९.०८.२०२३ १४.१२.२०२३ (सांकेतिक)
G	AFH0001 00953644	अरुणकुमार विरेंद्रबहादुर सिंग, ममता अरुणकुमार सिंग	फ्लॅट क्र.सी ३०५, क्षेत्रफळ ४९.७२ चौ.मी. बिल्टअप, ३रा मजला, ऑलिव इमारत, यशवंत नगर, विराट नगर रोड, म्हाडा इमारतीजवळ, विरार पश्चिम, मुंबई-४०९३०३.	रु. ३०,६०,१७९.९५	२१.०९.२०२३ १४.१२.२०२३ (सांकेतिक)
۷	AFH0068 00753371	रोहित कुमार जैस्वाल, प्रिया रोहित जैस्वाल	फ्लॅट क्र.बी/०४, क्षेत्रफळ ३४.३८ चौ.मी., तळमजला, आकांक्षा नं.२ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., आचोळे रोड, गाव आचोळे, गणपती मंदिराजवळ, नालासोपारा पुर्व, ता. वसई,	₹. १८,५९,११८.४१	१९.०८.२०२३ १४.१२.२०२३ (सांकेतिक)

जि. पालघर-४०१२०९.

रूप अल्ट्रासॉनिक लिमिटेड

सीआयएन : U33120MH1982PLC026800 नोंदणीकृत कार्यालय: ए/४१, नंदिकशोर इंडस्टियल इस्टेट, ऑफ महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पू.), मुंबई – ४०० ०९३. दूर. क्र. : ०२२-४२११९५००/फॅक्स क्र. : ०२२-४२११९५०५

वेबसाइट : www.rtulgroup.com ई-मेल : secretarial@rtulg

सूचना

कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') चे अनुच्छेद २० अंतर्गत याद्वारे सुचना टेण्यात येत आहे की, रूप अल्ट्रासॉनिक लिमिटेड (''कंपनी'') हे श्री. अनंत सूर्यकांत त्रिवेदी (डीआयएन : ००५७५०३०), कंपनीचे पूर्णवेळ संचालक म्हणून कार्यत निवासी भारतीय यांची दि. ०९ ऑगस्ट, २०२३ ते दि.३१ जुलै,२०२८ पर्यतच्या ५ (पाच) वर्षे कालावधीकिरता कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणुकीसाठी मंजुरीच्या प्राप्तीकरिता कायद्याचे अनुच्छेद १९६, १९७ च्या तरतदी सहवाचन शेड्यल ५ च्या भाग १ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करू इच्छित आहेत.

सदर सुचना कंपनीची वेबसाइट www.rtulgroup.com वरही उपलब्ध आहे.

रूप अल्टासॉनिक लिमिटेड करित

नटवरलाल त्रिवेर्द संचालक (डीआयएन : ०७५४०८८५)

विक्री सूचना

पीएसएल लिमिटेड, परिसमापनात परिसमापक: श्री. नितीन जैन

ई-मेल: assetsale1@aaainsolvency.in, assetsale2@aaainsolvency.in, psl.limited@aaainsolvency.in, nitinjain@ichinencapitalservices.com मोबा.:८८००८६५२८४ (श्री. पुनीत सचदेवा व श्री. वासिम व श्री. राजकुमार)

ई-लिलाव

इनसॉल्वन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी कोड. २०१६ अन्वये मालमत्तेची विक्री ई-लिलावाची तारीख व वेळ: १७ जानेवारी, २०२४ रोजी दु.३.०० ते सायं.५.०० इरठे सादर करण्याची अंतिम तारीख: १५ जानेवारी, २०२४ रोजी द.३.०० पर्यंत गावी बोलिदाराद्वारे पात्रता दस्तावेज सादर करण्याची तारीख: १४ डिसेंबर, २०२३ ते २७ डिसेंबर, २०२३ (५ मिनीटांच्या अमर्याद विस्तारासह)

पीएसएल लिमिटेड (परिसमापनात) यांच्या मालकीचे मालमत्तेची विक्री दिनांक ११ सप्टेंबर, २०२० रोजीचे गदेशानुसार राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, अहमदाबाद न्यायपीठ यांच्याद्वारे नियुक्त परिसमापकाद्वारे परिसमाप संपदेचा स्थापित भागनुसार केली जाईल. सदर विक्री https://nbid.nesl.co.in/app/login च्या ई-लिला

ाध्यमातून खालील स्वाक्षरीकर्त्याद्वारे केली जाईल. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचे दिनांक ०१.०३.२०२३ रोजीच्या आदेशानुसार परिसमापकांना अनुमती दिली आहे की. पीए

का, पाएसएल लिमिटडची जप्त न कलली मालमत्ती (रद्द भाग आहे.	।सह)ावक्र	ा करावा. आदश	।चा प्रत इ–।लल	।।व दस्तावजाचा	
मालमत्ता	ब्लॉक	आरक्षित मुल्य (रु. लाख)		वाढीव मुल्य (रु. लाख)	
ना−कोअर मालमत्ता/ब्लॉक ए					

ना–कोअर मालमत्ता/ड्लॉक ए (पीसमील आधारावर आयबीबीआय लिकिडेशन रेग्युलेशन ३२(ए) वर मालमत्ता विक्री)							
मुंबई- निवासी बंगला, प्लॉट क्र.१४४, 'पार्सिक हिल', उरण रोड, सेक्टर २७, गाव सीबीडी बेलापूर, तालुका व जिल्हा ठाणे, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००६१४. (४,७३०.४ चौ.फु धारणाधिकार)		८.१० कोटी	८१.00 लाख	२.00 लाख			

- महत्वाचे टीप मालमत्तेची राखीव किंमत २० जून, २०२३ रोजी झालेल्या २६व्या एससीसी सभेत स्टेकहोल्डर कन्सल्टेशन कमिटीने बहुमता
- मंजूर केली आणि २१ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या २९व्या एससीसी सभेत बहुमताने पुन्हा मंजूर केली ब्लॉक 'ए' चा भाग बनवणाऱ्या मालमत्ता, 'नॉन-कोअर ॲसेंट्स' दिवाळखोरी आणि दिवाळखोरी बोर्ड २०१६ आणि आयबीबीआ (लिकिडेशन प्रक्रिया) नियमन २०१६ च्या संबंधित तरतुर्दीनुसार **पीसमील** आधारावर विकल्या जातील.
- . ब्लॉक 'ए' चा भाग बनवणाऱ्या मालमत्तेचे मूळ शीर्षक दस्तऐवज आयसीआयसीआय बँक आणि लिक्विडेटरने हरवले आहेत किंवा चुकीच ठिकाणी टाकले आहेत. टायटल दस्तऐवजांच्या उपलब्ध स्कॅन कॉपीवर आधारित, आयसीआयसीआयने दिनांक २५.११.२०१४ रोजी दिलेले पुशेकरण पत्राचे मूळ शीर्षक दस्तऐवज, कर्जदारांनी सादर केलेले दावा फॉर्म आणि सब-रजिस्ट्रार कार्यालयातून प्राप्त केलेली ख प्रमाणित प्रत याद्वारे उक्त लिलाव आयोजित केला जात आहे.
- संभाव्य खरेदीदराने सिडको हस्तांतरण शुल्क किंवा काही देव असल्यास त्याच्या संदर्भात योग्य तत्परतेने वाणण्याची जोरदार शिकारस केल जाते. कृपया लक्षात प्या की, आयबीसी २०१६ च्या तरतुर्दीनुसार, लिकिडेटर फक्त सीआयआपपी सुरू होण्यापूर्वीच्या कालावधीसार्ट म्हणजेच १५.०२.२०१९ पर्यंत दावे स्वीकारू शकतो.
- **पीएसएल लिमिटेड**च्या स्टेकहोल्डरशी सल्लामसलत करून लिक्किडेटरला संबंधित मालमत्तेच्या ब्लॉकसाठी एच१ बोलीदाराचा लिलाव याचा आणि एच२ बोलीदाराची निवड करण्याचा अधिकार आहे, जर असे आढळून आले की, २९ए– पडताळणी अंतर्गत एच१ बोलीदार पात्र आहे. म्हणन. लिलावानंतर यशस्वी बोलीदाराचे नाव घोषित केले जाणार नाही जोपर्यंत संबंधित ब्लॉकच्या विजेत्यांसाठी २९ए पडताळणी पूर्ण होत नाही

वेस्तर नियम व अटी तसेच माहितीकरिता कप्रया एएए इनसॉल्वन्सी प्रोफेशनल्स एलएलपी यांच्या https://insolvencvandbankrupatcv.i public-announcement/psI-limited/ वेबसाईटचा संदर्भ घ्यावा आणि प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इरठे जमा करण्यापुर्वी वर नमु लॅकवर ई-लिलाव प्रक्रिया दस्तावेज अपलोड करावेत.

दिनांक: १४.१२.२०२३ नितीन जै ठिकाण: नवी दिल्ली पीएसएल लिमिटेडच्या प्रकरणात परिसमाप आयबीबीआय (रजि.क्र.आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी-०१५६२/२०१९-२०२०/१२४६

कॉपॉरेट कार्यालय: ई-१०ए, कैलाश कॉलनी, ग्रेटर कैलाश १, नवी दिल्ली-११००४ परिसमापक पत्ता: ई-३३७, तळमजला, जी.के-१, नवी दिल्ली-११००४

ई-मेल: assetsale1@aaainsolvency.in, assetsale2@aaainsolvency.in, nitinjain@aaainsolvency.ir संपर्क व्यक्ती: श्री. पुनीत सचदेवा, श्री. वासिम व श्री. राजकुमार:८८००८६५२८४

C Galaxy गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेड

सीआयएन:एल३९८७७<mark>एमएच१९८६पीएलसी०३९८७७</mark> **नोंदणीकृत कार्यालय**: सी–४९/२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, पावणे, नवी मुंबई–४००७०३, महाराष्ट्र, भारत. दुर.क.:९१-२२-२७६१६६६६, फॅक्सः९१-२२-२७६१५८८३/२७६१५८८६,

वेबसाईटःwww.galaxysurfactants.com, ई-मेलःinvestorservices@galaxysurfactants.com टपाल मतदानाची सूचना

दस्यांना याद्वारे सचित केले जाते की कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम १०८ आणि कलम ११० च्य अनुषंगाने, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २००४ नुसार सुधारित (नियम) सहवाचिता सहका पंत्रालयाद्वारे वितरीत सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, क्र.१५/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ आणि क्र.०१/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ रोजी (एमसीए परिपत्रके) आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ चे नियमन ४४ आणि त्याअंतर्गत जारी केलेले अधिनियम, नियम, विनियम, परिपत्रके आणि अधिसुचना (कोणत्याही वैधानिक सुधारणांसा किंवा पुर्नअधिनियमित करण्यासाती) च्या इतर कोणत्याही लागू तरतुदी वेळोवेळी अंमलात असलेल्या आणि वेळोवेळ सुधारित केल्यानुसार कंपनीने <mark>गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३</mark> रोजी ज्या समासदानी त्यांचे ई–मेल आयडी डिपॉझिटरी मार्टिसिपंटकडे किंवा कंपनीकडे नोंदवले आहेत, त्यांना कायच्या कलम १०२ नुसार स्पष्टीकरण अहवालासह एसडीएलमार्फत ई–मेलद्वारे दिनांक **१० नोव्हेंबर, २०२३** रोजीची पोस्टल नोटीस पाठवली आहे. कंपनीच्या संचालव डळाने **श्री. एस. सत्यनारायणन,** प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सदस्य क्र.एफ४९६६) (सी.पी.क्र.३२५१) यांची पोस्टल बॅलेट प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक रीतीने पार पाडण्यासाठी तपासनीसकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. सदस्यांन विनंती आहे की त्यांनी त्यांची संमती किंवा असहमत फक्त ईं–व्होटिंगद्वारे द्यायी. कंपनीने एनएसडीएलच्या सेवेचा लाग घेतला आहे, ई–वोटिंगच्या सुविधेसाठी भागधारकांना त्यांचे मतदान इलेक्टॉनिक पद्धतीने करता येईल. ई–मतदानार्च पशीलवार प्रक्रिया पोस्टल बॅलट नोटीसमध्ये नोंदवली आहे. सदस्यांनी नोंद घ्यावी की ई–मतदान **सोमवार, १**० डिसेंबर, २०२३ पासून स. ९.००वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि मंगळवार, १६ जानेवारी, २०२४ रोजी संध्या. ५.००वा. (भाप्रवे) संपेल. एमसीएच्या परिपत्रकांच्या अनुषंगाने, पोस्टल बॅलेट नोटीस केवळ इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नॉदणीकृत आहेत त्यांना पाठवले जात आहे. समासदांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद केवळ ई-मतदान प्रणालीद्वारे होईल. सदस्यांचे मतदान हक **शुक्रवार, ०८ डिसेंबर, २०२३** रोजी गणले जातील जी **'कट-ऑफ तारीख'** आहे. **'कट-ऑफ तारखेला'** सदस्य नसलेल्या व्यक्तीने पोस्टल बॅलेटची सचन केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. पोस्टल बॅलट नोटिसची प्रत कंपनीच्या वेबसाइटेव www.galaxysurfactants.com स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया तिमिटेड अनुक्रमें **www.bseindia.com** आणि **www.nseindia.com** वेबसाइट्सवर उपलब्ध आहे. ज्या सदस्यांना पोस्टल बेलेट नोटीस प्राप्त होत नाही ते वर नमूद केलेल्या वेबसाइटवरून ती डाउनलोड करू शकतात या सदस्यांनी फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केले आहेत आणि ज्यांनी त्यांचा ईमेल पत्ता. बँक तपशील आणि ांनी https://www.galaxysurfactants.com/pa downloads/Form-ISR-1-Updation-of-PAN-KYC-details.pdf आणि सहाय्यक कागदपत्रांसह आमच्या आरटीएकडे पाठवा. वर आमच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेला आयएसआर-१ फॉर्म फरून त्यांचे तपशील नोंद्विण्याची विनंती केली आहे. डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती केली जाते की ग्रांनी संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करावे. कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश (एफरक्यु) आणि शेअरधारकांसाठी ई-न्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकता किंवा क्रमांक ०२२-४८८६७०० आणि ०२२-२४९९७०० वर कॉल करू शकता किंवा **कु. प्राजक्ता पावले** यांना **evoting@nsdl.com** वर विनंती

पोस्टल बॅलेटद्वारे ई–मतदानाचा निकाल **गुरुवार, १८ जानेवारी, २०२४** पर्यंत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात जाही केला जाईल आणि ते कंपनीच्या <u>www.galaxysurfactants.com</u> वेबसाइटवर उपलब्ध असेल.

नवी मुंबई १४ डिसेंबर, २०२३

कंपनी सचिव सदस्यत्व क्र.:ए.२०००

CAPRI कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेड

सीआवापनःएल६५५२१एमएच१९९४पीएलसी१७३४६९ नोंदणीकृत कार्यालयः ५०२, टॉवर ए, पीन-सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ,

मुंबई-४०००१३. दूर.:९१-२२-४३५४८२००, फॅक्स:९१-२२-४०८८८१६०, ई-मेल:<u>secretarial@capriglobal.in,</u> वेबसाईट:<u>www.caprigloans.in</u>

टपाल मतदानाची सूचना

दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने मंजूर केल्यानुसार, कंपनी खालील विशेष ठरावांद्वारे आपल्या सदस्यांची मान्यता मागत आहे, अशी सूचना याद्वारे दिली जात आहे. १. कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. सुब्रमणीयन रंगनाथन (डीआयएन:००१२५४९३) यांची नियुक्ती. . श्री. अजित मोहन शरण (डीआयएन:0२४५८८४४) यांची कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून पनर्नियक्ती.

पोस्टल बॅलट नोटिस कंपनीच्या <u>www.caprilaons.in</u> वेबसाइटवर, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) <u>www.evoting.nsdl.com</u> आणि स्टॉक एक्स्चेंजेस जिथे कंपनीचे इक्विटी शेअर्स सूचीबद्ध आहेत म्हणजे बीएसई लिमिटेड (बीएसई) <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) <u>www.nseindia.com</u> वर उपलब्ध आहे.

सहकार मंत्रालयाने जारी केलेले नवीनतम क्र.0९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ सहवाचिता क्र.१४/ २०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि त्यानंतरच्या परिपत्रकांचे पालन करून (चउ- परिपत्रक), कंपनीने १४ डिसेंबर, २०२३ रोजी पोस्टल बॅलट नोटीस पाठवली आहे, ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत आणि ज्यांची नावे नोंदणीकृत आहेत अशा सदस्यांना इलेक्टॉनिक पद्धतीने पाठवली आहे. शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३ रोजी कंपनीचे सदस्य किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभदायक मालकांची नोंदणी (कट-ऑफ तारीख). कट ऑफ तारखेला सदस्य ासलेली व्यक्ती ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळेल.

कंपनीने आपल्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी एनएसडीएलच्या सेवांचा सहभाग घेतला आहे. दूरस्थ ई–मतदान कालावधी **शुक्रवार, १५ डिसेंबर २०२३ रोजी स. ९.००वा. (भाप्रवे)** पासून सुरू होतो. आणि शनिवार. १३ जानेवारी २०२४ रोजी संध्या. ५.००वा. (भाप्रवे) संपेल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यू एनएसडीएलद्वारे नंतर अक्षम केले जाईल. उपरोक्त वेळ आणि तारखेच्या पलीकडे मतदानास परवानर्ग दिली जाणार नाही.

सदस्याचे मतदानाचे अधिकार कट-ऑफ तारखेला कंपनीच्या पेड-अप इक्रिटी शेअर कॅपिटलमध्ये त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. सभासदांच्या संमती किंवा असहमतीचा संवादई–मतदान गणालीद्वारेच होईल. ज्या सदस्यांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभदायक मालकांच्या नोंदणीमध्ये कट ऑफ तारखेनुसार नोंदवली गेली आहेत, तेच सदस्य रिमोट ई-व्होटिंगदारे त्यांचे मत देण्यास पात्र असतील. एकदा ठरावावर सदस्याने मत दिले की. नंतर तो बदलण्यार्च परवानगी सदस्याला दिली जाणार नाही. ई-मतदानाशी संबंधित तपशीलांसाठी. कपया पोस्टल बॅलेट नोटिस पहा. कोणत्याही शंका/तकारींच्य

बाबतीत, तुम्ही शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता ुस्तिका पाहू शकता किंवा ०२२-४८८६७००० आणि ०२२-२४९९७००० वर कॉल करू शकता किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा.

कंपनीच्या संचालक मंडळाने कुमारी पायल व्यास, कंपनी सचिव (-एसीएस १८५९४; सीपी २६१५२), मुंबई यांची रिमोट ई-मतदान प्रक्रियेद्वारे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पोस्टल मतपत्रिका आयोजित करण्यासा छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे.

पोस्टल मतपत्रिकेचा निकाल मंगळवार. १६ जानेवारी. २०२४ रोजी ६.००वा. (भाप्रवे) किंवा त्यापर्वी जाहीर केला जाईल. तपासनीसकर्त्यांच्या अहवालासह सांगितलेला निकाल बीएसई आणि एनएसईला कळवल जाईल आणि कंपनीची वेबसाइट <u>www.capriloans.in</u> आणि एनएसडीएलच्य www.evoting.nsdl.com वेबसाइटवर वर देखील अपलोड केला जाईल

कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेडकरित

सही/-यशेष भट्ट कंपनी सचि

दिनांक: १४ डिसेंबर. २०२३ एसीएस-२०४९१

संदर्भ:- माननीय सत्र न्यायालयात मुंबई येथे बृहन्मुंबईकरिता न्यायालय पुनरावृत्ती अर्ज क्र.१०१/२०२१ रोनक जेम्स प्रायव्हेट लिमिटेडचे

व्यवस्थापकीय संचालक श्री.जयेंद्र झवेरी यांच्यामार्फत

मळ तक्रारदा विरुद्ध १. व्हॅनिटी ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड पत्ताः युनिटक्र.२०१३, रवी इंडस्ट्रियल इस्टेट,) पेपर बॉक्स महाकाली केव्ह्ज रोड जवळ, महाल इंडस्ट्रियल इस्टेट अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३

२. श्री रामकुमार पाल व्हॅनिटी ज्वेल्स प्रा. लि.चे संचालक वय: प्रौढ, व्यवसाय: व्यवसाय, फ्लॅट क्र. ए/७०३, जानकी निवास, तपोवन, राम बालकदास नगरी, मालाड (पूर्व), मुंबई - ४०० ०९७ ३. श्री. राजेंद्र रामकुमार पाल

व्हॅनिटी ज्वेल्स प्रा. लि.चे संचालक वय: प्रौढ, व्यवसाय: व्यवसाय, फ्लॅट क्र. ए/७०३, जानकी निवास, तपोवन, राम बालकदास नगरी, मालाड (पर्व), मुंबई - ४०० ०९७

४. श्री.घनश्याम जसवंतलाल भायमर व्हॅनिटी ज्वेल्स प्रा. लि.चे संचालक वय: प्रौढ, व्यवसाय: व्यवसाय राहणार : बी/१८०१, इंटरफेस हाईटस कोहौसोलि समोर, लिंक रोड, मालाड (पूर्व), मुंबई - ४०० ०६४

५. श्री. रमेशभाई व्हॅनिटी ज्वेल्स प्रा.लि. चे कर्मचारी/प्रतिनिधी वय: प्रौढ, व्यवसाय: सेवा पत्ताः युनिट क्र.२०१३, रवी इंडस्ट्रियल इस्टेट,) पेपर बॉक्स महाकाली केव्ह्ज रोड जवळ, महाल इंडस्टियल इस्टेट अंधेरी (पूर्व).

मंबई - ४०० ०९३

प्रतिवादी/मळ

वरील नावाच्या अर्जदाराने दाखल केलेल्या पुनरावृत्ती क. १०१/२०२१ मध्ये माननीय २३व्या सत्र न्यायालयाने मुंबई येथील दि.१५.०९.२०२३ रोजी दिलेल्या आदेशानुसार, मा.न्यायालयाने अर्जदाराल स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले. वरील नावाच्या प्रतिवादींची उपस्थिती सरक्षित करण्यासाठी, संदर्भ अर्ज दि.२३.०१.२०२४ रोजी माननीय सत्र न्यायालयासमक्ष बृहन्मुंबई येथील सत्र न्यायालयासमोर स.११.०० वा. ठेवण्यात आला आहे. आपणास विनंती करण्यात येते की आपण य प्रकरणासह उपस्थित राहावे. तुमचे म्हणणे असेल तर

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती मालती मधुक विकास या फर्नेंट क ए/८ भागिरशी साफल्य कोहीसोलि इर्ला लेन, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६ या जागेच्य ालक आहेत, यांचे १८.०२.२०२२ रोजी निधन झात गणि १. श्री. अशोक मधुकर पोतदार, २. श्री. प्रविष मधुकर पोतदार, ३. श्री. अमोल मधुकर पोतदार, ४. श्रीमर्त ोरजा अरुण पोतदार यांनी मयताच्या शेअर्सवर दावा केल आहे आणि सोसायटीकडे सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे गम्ही याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील यत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांत ोण्यास वारस किंवा अन्य टावेटारी/आक्षेप घेणारे यांच्याकड़ьाही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच सिध्दीपासन **१५ (पंधरा) दिवसांत** सोसायटीच्या भांडवल मळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाः स्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच घटार्थ अभी कागटपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींस गविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर कार्ह तवे/आक्षेप पाप्त बाले नाहीत. तर मयत सभासदाच . सायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार ोसायरी उपविधीतील तरतरींप्रधील दिलेल्या प्रागीने व्यवह एयास सोसायटी मोकळी असेल.

गाज दिनांकीत १५ डिसेंबर, २०२३, मुंबई :९८९२२७६१२६/९६१९११५२१२/९८१९५०२४१

LOSS OF AGREEMENT

Advocate Krupa Sanghani Date: 15-12-2023

जाहीर सूचना

Original Agreement for Sale dated 20.03.1990 executed between MESSERS PATEL BUILDERS (TH BUILDERS) as "ONE PART" and MUN SUVRAT SWAMY JAIN SWETAMBE M SANGH (PURCHASER) as "OTHER

submitted in writing along with requisite proof within 14 (Fourteen) days from the date of the publication of this public notice t Advocate Krupa Sanghani, having addres at Flat No.13, Jayshilpam, 22, Sangha at Hat No.13, Jayshilpam, 22, Sanghan Estate, Garden Lane, Ghatkopar (West) Mumbai – 400 086, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my client and considered as if there is no claim of any person of any nature against the said property.

लिगल रेमेडिज वकील उच्च न्यायाल कार्यालय क्र.२, तळमजला, शांती निवास कोहौसोलि., इमारत क्र.१, पटेल इस्टेट, सी.पी. रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Muni iuvrat Swamy Jain Swetamber M Sangh as lost/misplaced the under noted nent of their Flat no. B-4 on Groun agreement of their Flat no. B-4 on Grour Floor in B Wing in the building of it Society known as "Ashish Co-operativ Housing Society Ltd.," situated at Amr Nagar, Opposite ONGC Colony, Ne. Bank of India, Ghatkopar (West), Mumb

PARI*.

If any person has claim in, upon or agains the aforesaid lost documents of Flat No. B-4 of the abovementioned society by way o sale, mortgage, charge, lease, or license or claiming any right or interest for any reasor or purpose of any nature, the same may be submitted in writing along with requisite submitted in writing along with requisite.

Place: Mumbai